

June 29, 2024

To

Corporate Relationship Department BSE Limited

Department of Corporate Services, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 532543

To

Listing Department

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051

Scrip Symbol: GULFPETRO

Dear Sir/Madam,

Sub.: Notice to the shareholders and Newspaper Publication in respect of transfer of shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations, 2015"), please find enclosed herewith notice sent to the shareholders (sample) and publication in today's newspaper i.e. Saturday, June 29, 2024 in the following newspapers viz. Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) in respect of reminder notice sent to eligible shareholders who have not claimed Dividend for the Financial Year 2016-17 for seven consecutive years and whose shares are liable to be transferred to IEPF Authority Account.

The said notice and publication are also available on the following link of the website of the Company viz. https://www.gppetroleums.co.in/unclaimed.php

We request you to kindly take the same on your record.

Thanking you,

Yours' Sincerely, For GP Petroleums Limited

Kanika Sehgal Sadana

Company Secretary and Compliance Officer

Encl: as above





GP PETROLEUMS LIMITED

CIN: L23201MH1983PLC030372

804, 8TH FLOOR, ACKRUTI STAR, MIDC CENTRAL ROAD, MIDC ANDHERI (EAST) MUMBAI 400093 Phone: 2261482500; Email: cs.gppl@gpglobal.com

Ref No.:	Date	:	28/06/2024
NAME:	Folio No./DP-CLID	:	XXXXXXXXXXXXXXX
ADD:	Shares	:	

Dear Shareholder,

<u>Sub: Transfer of shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund</u>

This is to inform you that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016, which have come into effect from 7th September, 2016, stipulates that shares on which dividend has not been encashed or claimed for seven consecutive years or more, then such shares are to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF), a Fund constituted by the Government of India under Section 125 of the Companies Act, 2013. It has been noticed that you have not encashed the dividend warrants for last seven consecutive years commencing from the unpaid Final Dividend for the year 2016-17 on the equity shares held by you. The details of dividend amount not claimed by you are as under:

Dividend for the year	Warrant No.	Amount(Rs)
Final Dividend for the Year 2016-2017	-	-
Final Dividend for the Year 2017-2018	-	-
Final Dividend for the Year 2018-2019	-	-
Final Dividend for the Year 2019-2020	-	-

The unclaimed dividend(s) prior to the year(s) mentioned above has already been transferred to the Investor Education and Protection Funds (IEPF), as required under Section 124(5) of the said Act.

To claim above unpaid dividend or in case you need any information/clarification, please write to or contact our RTA M/s.Link Intime India Pvt. Ltd.,C-101, 247 Park, LBS.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No.: 8108116767,e-mail: iepf.shares@linkintime.co.in. Please provide following details in all your communications: 1. Name of the Company, 2. Folio No. or DP and Client ID, 3. Name of shareholder, 4. Contact No., 5. Email ID. Also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof.

You are requested to claim unpaid dividend on or before 30/09/2024 failing which the above said shares will be transferred to IEPF at appropriate date.

After the shares have been transferred to IEPF, you can claim the said shares from IEPF Authorities, by filing eform No. IEPF-5, as prescribed under the said Rules.

Thanking you,

Yours faithfully,

FOR GP PETROLEUMS LIMITED

SD/-KANIKA SEHGAL SADANA COMPANY SECRETARY

^{*}This is computer generated letter & does not require signature.

In pre-election

budget, Maha

rolls out sops

Ajit Pawar arrives to present

ing move, the government

announced reimbursement of

full tuition and examination

fees for girls belonging to OBC

(other backward classes) and

EWS (economically weaker

sections) households with

annual family income up to

₹8 lakh. This includes admis-

sion to professional degree/

diploma courses in engineer-

ing, architecture, pharmacy,

medicine and agriculture.

The scheme will cost the

state exchequer about ₹2,000

the government announced a skill training programme,

Mukhya Mantri Yuva

Karyaprashikshan Yojana, for

one million interns who will

get a monthly stipend of

₹10,000. It has allocated

₹10,000 crore for the scheme.

ment would bear the burden

of electricity bills of over 4.4

million farmers and provide

free power to run agriculture

pumps up to 7.5 horse power

capacity. The government also

announced a reduction in fuel

prices in Mumbai, Thane and

Navi Mumbai, cutting petrol

prices by 65 paise per litre,

and diesel by ₹2.07 per litre.

Pawar said the govern-

For the unemployed youth,

crore annually.

DEEPAK JOSHI

the Budget

EXPRESS NEWS SERVICE

AHEAD OF THE Assembly

elections later this year, the

Maharashtra government

announced a slew of populist

measures in its Budget on Fri-

day – from monthly

allowances for women to

stipends for unemployed

youth; tuition fees for girls

from OBC and EWS house-

holds to benefits for farmers;

three free LPG cylinders per

year for eligible families to tax

cuts on fuel in Mumbai Met-

minister and state finance

minister Ajit Pawar had pre-

sented an interim budget for

2024-25 in view of the Lok

Sabha polls. On Friday, he pre-

sented the additional Budget

with an outlay of ₹6.12 tril-

lion, an estimated revenue

deficit of ₹20,051 crore and

fiscal deficit of ₹1.10 trillion.

Mantri Majhi Ladki Bahin

Yojana', Pawar said the government would transfer

₹1,500 monthly into the bank

accounts of "eligible" women

in the age group of 21 and 60 beginning July. The scheme is

on the lines of the Madhya

Pradesh government's Ladli

Behena Yojana. The estimated

annual expenditure for the

posed to offer three free LPG

cylinders to some households

annually under the Mukhya

Mantri Annapurna Yojana,

which is expected to benefit

In a major social engineer-

FORM WIN 14

See Rule20 of the Companies (Winding Up)

n the matter of Nakoda Energy Private Limited

(A company Incorporated under the Companies

Company Petition No. 108(MB)/2021

NAKODA ENERGY PRIVATE LIMITED

Rules 2020]

over 5.2 million families.

The government also pro-

scheme is ₹46,000 crore.

Announcing the 'Mukhya

In February, deputy chief

ropolitan Region.

Mumbai, June 28

CENTRAL RAILWAY

BHUSAWAL DIVISION

HEAVY REPAIRS TO RCC OVERHEAD TANKS & VARIOUS OTHER WORKS

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that the following share certificate(s) issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holder have applied to

Shareholder(s) litendra Mohan 08209405 75262 40 32888146 To Physical Shares of Face Value Rs. 10/-(Deceased) The public are here by warned against purchasing or dealing in anyway with the above referred share certificates. Any person(s) who has I have any claim(s) in respect of the said share s certificate(s) should lodge such claim(s) with the company at its registered office at the address given above within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to issue Duplicate Share Certificates. ASHA MISHRA (Claimant Name) Date: 29.06.2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 500 Equity

Shares of Rs. 10/- (Rupees ten only) each with Folio No. HB0055311 of

400013 registered in the name of RAJA POREDI & NILA POREDI have been lost. SHANTANU POREDI has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice. No. of Folio Certificate Distinctive

No. Shares		Number	Number		
HB0055311	500	0104526 - 0104530	0080152571 - 008015307		
Diago Maria	Date:				



Bandra (East), Mumbai - 400 051

NOTICE is hereby given that the below mentioned share certificate(s) of the Bank have been lost/misplaced and the holder(s) thereof have applied to the Bank for effecting issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said shares should lodge his/her claim with the Bank's Registrar & Transfer Agent, KFin Technologies Limited at Selenium building, Tower-B, Plot No.31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500032 within 7 days from the date of this Notice, ailing which the Bank will proceed to issue 'Letter of Confirmation' (in lieu of

	ovisions of law, without ar		\ /·	iccordance v	vith the
Folio No.	Name of the holder(s)	Certifi-	Distincti	ive Nos.	No. Of
	1	cate No.	From	То	Shares
KMF067756	Nila Dhirajlal Raiyani/ Dhirajlal Rugnath Raiyani	679986	338065661 -	- 338066060	400
KMF097881	Nila Dhirajlal Raiyani/ Dhirajlal Rugnath Raiyani	679987	338069831 -	- 338070430	600
KMF099877		142033	14168201 -	- 14168300	100
	Bahl	244640	24342354 -	- 24342453	100
KMF128718	Faheem Bashiruddin Kazi / Bashiruddin Usman Kazi / Bashibuddin Usmankaza	801649	914934681 -	- 914935180	500
KMF069077	Kavita Sakariya	160749	16039801 -	- 16039900	100
		257229	25601254 -	- 25601353	100
		403367	95662577 -	- 95662776	200
		503987	228027925 -	- 228028524	600
KMF802845	Baldev V Patel	801037	914062785 -	- 914064784	2000

Mumbai, June 28, 2024

Avan Doomasia Company Secretary

FOR WOMEN, OBCs, FARMERS

By the Order of the Board Place: New Delhi

certificate form, on or before 7" July, 2024.

Date: 29.06.2024

CCI to focus on 'dark patterns' of BigTech

MANU KAUSHIK New Delhi, June 28

THE COMPETITION COM-**MISSION** of India (CCI) is focusing on "dark patterns" used by Big Tech companies to mislead customers.

CCI chairperson Ravneet Kaur said on Friday that even though the attention in the AI space is on deepfakes, there are also cases of dark patterns. "We are looking at how dark patterns influence the conduct of digital companies and how people can be conditioned to make certain choices in the online space. We are also looking at algorithm collusion," she said.

The CCI is in the process of finalising an agency to conduct a market study on artificial intelligence and competition. "We will be shortly finalising the agency," Kaur said.

Dark patterns are defined as unlawful patterns that trick or manipulate users to share sensitive information or make choices they would not otherwise have made and that may cause harm. Last December, the Central Consumer Protection Authority (CCPA) identified and banned 13 dark patemployed e-commerce websites in India,

ging and trick questions. In addition, the CCPA reportedly issued notices to Amazon for using dark patterns to manipulate users into subscribing to its Prime membership.

including false urgency, forced

action, subscription traps, bait

and switch, disguised ads, nag-

Kaur said over the last one year, the competition regulator has been implementing a bunch of amendments to the Competition Act, 2023.

NOTICE HITACHI ENERGY INDIA LTD. Registered Office: 8th Floor, Brigade Opus 70/401

Kodigehalli Main Road, Bengaluru, Bangalore 560092, Karnataka, India NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claims with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate[s] withou further intimation. Cert. Distincive Name of Shareholder

	& F.V.	No.	Secu.	Nos	Nos.
GAUTAM PURSHOTTAMDAS MEHTA & DIPTI GAUTAM MEHTA	Equity Rs. 2/- Each	APS0158609	63	158609	42345579- 42345641
Place: Mumbas N Date: 29/06/2024	ame of Holder :	GAUTAM F			AS MEHTA

LARSEN & TURBO LTD

Dhysical Charge of 4252422 450 42055024727

L&T House, Ballard Estate, Maharashtra - 400001 NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that the following share certificate(s) issued by the company are

stated to have been lost or misplaced or stolen and the registered holder have applied to

the company for the issue of duplicate share certificate(s). Name of Folio Kind of Securities Certificate No. of Distinctive and Face Value No. Shares No.

(Deceased)	08209405	Face Value Rs. 2/-		150	1395503472 10
referred share certi share s certificate(s the address given a	ficates. Any p s) should lodg bove within	against purchasing or person(s) who has / hav pe such claim(s) with the 5 days of publication of shall proceed to issue	e any claim e company f this notice Duplicate S	(s) in re at its re after wi hare	spect of the said gistered office at

GP Petroleums Limited GP Petroleums CIN - L23201MH1983PLC030372

(ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY) SUB: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT**

2013, read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time which provides for transfer of dividend remaining unpaid and unclaimed for seven years and transfer of shares, in respect of which dividend remains unclaimed for seven consecutive years or more to IEPF

shares are liable to be transferred to IEPF Account. The Company has also uploaded the list of such shareholders on the website of the Company viz. www.qppetroleums.co.in under Investors Section. Shareholders are requested to note that, in case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 30th September, 2024, the unclaimed dividend for FY 2016-17 will get transferred to IEPF Account by the due date as per the procedure stipulated in the Rules.

dividend and equity shares that will be transferred to the IEPF within statutory

(i) For Members holding shares in Physical Form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to the IEPF Authority. The original share certificate(s) registered in their name(s) and held by them will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable

for the Shares liable for transfer to IEPF by way of Corporate Action through depository. The shareholder may note that in event of transfer of shares and unclaimed dividend to IEPF Account, concerned shareholders are entitled to claim the same from IEPF Authority by submitting an online application in e-Form IEPF-5 available on the website of IEPF viz. www.iepf.gov.in and sending physical copy of the same form duly signed along-with

supporting documents to the Company at its Registered Office. In case of any query on the subject matter or in order to avoid transfer of Shares to IEPF,

concerned shareholders are requested to provide their self-attested KYC documents like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof for claiming the Dividend to the Company's RTA at M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400083, T: 8108116767, E: iepf.shares@linkintime.co.in W: www.linkintime.co.in.

Date: 29/06/2024 Kanika Sehgal Sadana Place: Mumbai Company Secretary and Compliance Officer M. No. A31466

The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai (Incorporating The Vidarbha Co-Op Bank Ltd.) (Scheduled Bank) Head Office: Sir Vithhaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai

Notice for Extension of Tender for Sale of Movable & Immovable properties of Panzarakan S.S.K. Ltd., Bhadne, Tal. Sakri, Dist. Dhule

Ltd., Bhadne, Tal.Sakri, Dist.Dhule, (subject to decision of the Hon'ble Civil Judge (S.D.) at Dhule, in Regular Civil Suit No.34/2023) were invited by the MSC Bank from the interested bidders vide the advertisement dated 21.05.2024. The MSC Bank is hereby extending the entire schedule of sale as

advertisements dated 21.05.2024 shall remain unchanged. The Extended Programme Schedule is mentioned below.

Sr. No.	Details	Date
1	Buy / Download Tender Document	01.07.2024 to 07.08.2024 (by 05:00 p.m.)
2	Inspection of the Property	22.07.2024 (by 10:00 a.m. to 05:00 p.m.)
3	Pre Bid Meeting	01.08.2024 (by 11.30 a.m.)
4	Last Date of Submission of Tender	07.08.2024 (by 05:00 p.m.)
5	Bid Opening Date & Time	
Α	Technical Bid Opening Date & Time	08.08.2024, at 11:00 a.m.
В	Financial Bid Opening Date & Time	23.08.2024, at 11:00 a.m.

dues of the MSC Bank before the opening of bid. Failing which, the secured assets will be sold out for recovery of dues and if the entire outstanding dues are not recovered from sale amount, the balance amount if any, will be recovered with interest and cost from you.

(Dilip N. Dighe) Managing Director & Authorised Officer TIPANGIA PARPAR Bank Ltd., Mumbai SHREE DIGVIJAY CEMENT COMPANY LIMITED (CIN: L26940GJ1944PLC000749) P.O. Digvijaygram, Jamnagar – 361 140 Via. Jamnagar, Gujarat, India

Tel: 91 288 234 4272-75, Email: investors.sdccl@digvijaycement.com, Website: www.digvijaycement.com NOTICE REGARDING THE 79[™] ANNUAL GENERAL MEETING, DIVIDEND **INFORMATION AND FACILITY FOR REGISTRATION/CHANGE OF E-MAIL ID:**

Notice is hereby given that the 79th Annual General Meeting ("AGM") of Shree Digvijay Cement Company Limited (the "Company") is convened to be held on Friday, 26th July, 2024 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act,2013 read with General

Circular Numbers No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, 02/2022 dated 5th May, 2022, 10/2022 dated 28th December, 2022 and latest being 09/2023 dated 25th September, 2023, respectively, and the Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/DDHS/P/CIR/2022/0063 dated 13th May, 2022, SEBI/HO/CRD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 (SEBI) (hereinafter collectively referred to as "Circulars"), without the physical presence of members at a common venue, to transact the business as set forth in the Notice of the 79th AGM dated 14th June, 2024. The Annual Report of the Company for the year ended 31st March, 2024 including the financial

statements for the said year ("Annual Report"), along with Notice of the AGM will be sent only by email, in accordance with the circulars, to all those members, whose email address are registered with the Company or with the Company's Registrar and Transfer Agent viz. Link Intime India Private Limited ("RTA") or with their respective Depository Participants (DPs).

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. Instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the E-voting system during the AGM are provided in the Notice of AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the guorum under the Section 103 of the Companies Act, 2013. The Annual Report of the Company for the financial year 2023-24 along with the Notice convening the 79th Annual General Meeting are also available on the website of the Company at www.digvijaycement.com and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bseindia.com and www.nseindia.com, respectively as well as on the website of the E-voting platform provider viz. https://evoting.nsdl.com.

Members who are holding shares in physical/demat form or who have not registered their email addresses with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting platform provided by National Securities Depository Limited(NSDL) during the meeting as per following procedure:

- 1. In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder. scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to investors.sdccl@digvijaycement.com.
- 2. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to your respective depository participants or by sending email to rnt.helpdesk@linkintime.co.in.
- 3. Alternatively members may send an email request to e-voting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by providing the details mentioned in point(1) or (2) as the case may be. Members who hold the shares of the Company in physical form or who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company by requesting Members Updation Form by sending an email to rnt.helpdesk@linkintime.co.in and investors.sdccl@digvijaycement.com, please submit the duly filled and signed Members Updation Form to the above mentioned email.

The Company has extended the facility of electronic credit of Dividend to the respective bank accounts of the Member(s) through Electronic Clearing Services (ECS)/ National Electronic Clearing Services (NECS), Real Time Gross Settlement (RTGS)/Direct Credit/IMPS/NEFT etc. In order to receive dividend without any delay, the Members holding shares in physical/dematised form are requested to submit particulars of active bank account details alongwith the cancelled cheque bearing the name of the Members and self-attested copy of their PAN Card with email Id and Mobile No(s) to Link Intime India Private Limited, Company's RTA, at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai - 400 083 or at rnt.helpdesk@linkintime.co.in, before 19th July, 2024 to update their Bank Account details. Members holding shares in the demat mode are requested to update the same with their respective DPs before 19th July, 2024 by furnishing their correct active Bank Account Number including their 9-digit MICR Code and 11-digit IFSC Code, email Id and Mobile No(s).

If any members wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same, without any charges upon receipt of a specific request from the member, at the earliest. For the process and manner of e-voting (both remote e-voting and voting at the time of AGM) and also for attending the 79th AGM through VC or OAVM. Members may go through the instructions mentioned in the AGM Notice or visit NSDL's website https://evoting.nsdl.com and in case of gueries email to evoting@nsdl.co.in. Members may please contact the Company at investors.sdccl@digvijaycement.com.

By Order of the Board For Shree Digvijay Cement Company Limited **Suresh Meher**

The Divisional Railway Manager (Works), Central Railway, Bhusawal for & on behalf of President of India invites E-TENDER from registered Tenderers on

website www.ireps.gov.in for the following work. (1) Name of Work: (E-Tender No. DRM W bsl 23 2024t1) (Short Name). Akola-Heavy Repairs to RCC Over Head Tank of Capacity 1 Lakhs Litre at Birla Colony, UnderGround Tank and Pump House. Approx. Cost : ₹ 1,34,33,159.31. Bid Security: ₹ 2,17,200/-. (2) Name of Work: (E-Tender No. DRM W bsl 23 2024t2) (Short Name). Transportation of P.Way Material from Various Locations of Bhusawal Division and from other Division to Bhusawal Division at Various Locations. Approx. Cost : ₹ 3,91,81,176.04. Bid Security: ₹ 3,45,900/-. (3) Name of Work: (E-Tender No. DRM W bsl 23 2024t3) (Short Name).

GATPURI-BHUSAWAL Section. a) Rebuilding of Various Small Span ORN-3 Bridges on (10 Nos.). b) Rehabilitation to ORN-3 Arch Bridge No. 365/1. Approx. Cost : ₹ 3,40,06,924.62. Bid Security: ₹ 3,20,000/-. (4) Name of Work: (E-Tender No. DRM W bsl 23 2024t4) (Short Name). Sr. DEN (North) BHUSAWAL Jurisdiction - Procurement of H Beam Sleeper Fittings, Pads etc. & Replacement to ex. Chequered Plate of Pathway on Various Girder Bridges. Approx. Cost : ₹ 1,16,98,629.80. Bid Security: ₹ 2,08,500/-. (5) Name of Work: (E-Tender No. DRM W bsl 23 2024t5) (Short Name). Sr. DEN (North) BHUSAWAL Jurisdiction - Improvements to Road Surfaces of Level Crossing Gate, Overhauling, Fencing & Providing Informatory Sign Boards on 08 LCs Gate. Approx. Cost : ₹ 92,50,944.46. Bid Security: ₹ 1,85,000/-. (6) Name of Work: (E-Tender No. DRM W bsl 23 2024t6) (Short Name). ADEN AKOLA Jurisdiction - Streighthening/Miscellaneous Works at Various Bridges. Approx. Cost : ₹ 2,10,34,651.21. Bid Security: ₹ 2,55,200/-. Notes : (I) Tender Closing Date & Time of tender up to 15.00 hrs. of 26/07/2024. (II) The prospective Tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in For details of Tenders & Corrigendum, if any. (III) The tender notice is also displayed on Notice Board of DRM (W) Office, Bhusawal. (IV) Tenderer may participate in

above E-tender electronically through website www.ireps.gov.in only &

submission of manual offers against e-tender are not allowed & if any manual

offers submitted shall neither be opened nor considered. (V) The cost of tender

document & EMD can be paid through online payment mode like net banking.

debit/credit cards etc. available on IREPS Portals. E-Tender Notice No.: DRM(W)Bhusawal/23/2024 Dtd. 27/06/2024 रेलवे फाटक को बंद स्थिति में पार करना मना है

PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

SL No.	PARTICULARS	DETAILS
1.	Name of corporate debtor	Mountain Edge Tours and Holidays Private Limited 18/06/2009
3.	Date of incorporation of corporate debtor Authority under which corporate debtor is incorporated /registered	CONT. C.
4,	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U74900AN2009PTC000116
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered office address as per the MCA records Opposite Rajasthan Manch Shadipur, Andamar Islands, Port Blair, Andaman & Nicobar, India, 744106 Other Address: Unit No. B-125, Eastern Business District, Neptune Living Point, LBS Road, Bhandur (West), Mumbai-400078
6.	Date of closure of Insolvency Resolution Process	
7.	Liquidation commencement date of corporate debtor	25.06.2024 (the order copy was received of 26.06.2024)
8.	Name and registration number of the insolvency professional acting as liquidator	Name: Brinda Bidasaria, Reg No.: IBB/IPA-001/IP P-02818/2023-2024/14329
9.		Address: Siddha Weston, 9 Weston Street, Uni 107,1stfloor Kolkata-700013 E-mail id: cabrindadalmia@gmail.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	Address: Siddha Weston, 9 Weston Street, Uni 107,1stfloorKolkata-700013 E-mail id: mountainedge.cirp@gmail.com
	Last date for submission of claims	25.07.2024

In case a stakeholder does not submit its claims during the liquidation process, the claims submitted by such a stakeholder during the corporate insolvency resolution process under the Insolvency and

Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 shall be deemed to be submitted under section 38. Mrs Brinda Bidasaria Liquidator in the matter of Date : 29.06.2024

M/s Mountain Edge Tours and Holidays Private Limited

Place : Kolkata

IPOL

ASHA MISHRA (Claimant Name) 7

Regd, Office: - 804, Ackruti Star, MIDC Central Road, MIDC. Andheri East, Mumbai 400 093 Tel. No. 022 6148 2500 Fax No. 022 6148 2599 Email: cs.gppl@gpglobal.com Website: www.gppetroleums.co.in

This Notice is published pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act,

The Company has already sent communication to specific individual shareholder(s) whose

Please note that no claim shall lie against the company in respect of the unclaimed In this connection, please note:

(ii) For Members holding shares in the Demat Form: Their Demat account will be debited

For GP Petroleums Limited

Post Box No. 472, Website: https://mscbank.com Tel. No.: 91-022-69801151,1152 / 22876015 to 20

The sealed tenders for the Sale of secured assets of Panzarakan S.S.K.

All the terms and conditions of the original tender and detailed

The detailed terms & conditions, guidelines and further details of

tender are available on Bank's official Website https://mscbank.com from 01 07 2024 onwards

4.	The results of remote e-voting and e-voting at AGM shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM. The declared results along with	1	Buy / Download Tender Document	01.07.2024 to 07.08.2024 (by 05:00 p.m.)
	Scrutinizer's report shall be placed on the Company's website at www.ndrauto.com and website of BSE and NSE at www.bseindia.com and	2	Inspection of the Property	22.07.2024 (by 10:00 a.m. to 05:00 p.m.)
	www.nseindia.com.	3	Pre Bid Meeting	01.08.2024 (by 11.30 a.m.)
5,	The dividend of Rs. 3.75 per equity share of Rs. 10/- each, recommended by	4	Last Date of Submission of Tender	07.08.2024 (by 05:00 p.m.)
	the Board of Directors of the Company for the financial year ended 31" March, 2024, if declared at the 5" AGM will be remitted, after deduction of tax at source,	5	Bid Opening Date & Time	
	through electronic mode to those Members who have furnished their required	A	Technical Bid Opening Date & Time	08.08.2024, at 11:00 a.m.
	bank details to the Company/ respective Depository Participants (DPs).	В	Financial Bid Opening Date & Time	23.08.2024, at 11:00 a.m.
	Members who have not provided the same and wish to avail the facility for remittance of dividend through electronic mode are required to provide the said details including IFSC (Indian Financial System Code) and MICR (Magnetic Ink	1 7 / XXX A 12	STATUTORY NOTICE UNDER S orrower and Guarantors are hereby no of the MSC Bank before the opening of	ticed to pay the total outstanding

For NDR Auto Components Limited Rajat Bhandari

Executive Director & Company Secretary

Date: 29.06.2024 Place: Mumbai

Place: Digvijaygram Date: 28th June, 2024

VP (Legal) & Company Secretary

the company for the issue of duplicate share certificate(s)

Kind of Securities Certificate No. of Distinctive Folio Name of Shares No. and Face Value

HDFC BANK LTD, having its registered office at HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai, Maharashtra.

SHANTANU POREDI

Place: Mumbai Date: 28th June 2024

Registered Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex,

Tel: +91 22 6166 0001, Fax: +91 22 6713 2403 Website: www.kotak.com Email: KotakBank.Secretarial@kotak.com

duplicate certificate(s)) to the concerned holder(s), in accordance with the applicable provisions of law, without any further intimation:							
Folio No. Name of the holder(s) Certifi- Distinctive Nos. No.							
T OHO NO.	Name of the noider(s)	cate No.	From	From To	Shares		
KMF067756	Nila Dhirajlal Raiyani/ Dhirajlal Rugnath Raiyani	679986	338065661	- 338066060	400		
KMF097881	Nila Dhirajlal Raiyani/ Dhirajlal Rugnath Raiyani	679987	338069831 -	- 338070430	600		
KMF099877	Sushma	142033	14168201 -	- 14168300	100		

801037 914062785 - 914064784 2000 For KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Registered Office: Level-5, Regus Caddie Commercial Tower, Hospitality District Aerocity, IGI Airport, New Delhi 110037 Ph: +91 9643339870-74 | E-mail: cs@ndrauto.com | Website: www.ndrauto.com NOTICE OF 5[™] ANNUAL GENERAL MEETING (AGM) TO BE HELD THROUGH

https://www.evoting.nsdl.com.

www.bseindia.com and www.nseindia.com

doing so, will be eligible to vote at the AGM.

The details of remote e-voting are as under

Note no. 18 to the Notice of AGM.

Depository Participant.

the shareholders in the 5" AGM on 22" July, 2024.

also write to the Company Secretary at cs@ndrauto.com.

login credentials shall be used for attending the AGM.

Date and time of end of remote e-voting: 21" July, 2024 at 5 p.m.

e-voting or participation at the AGM and e-voting at the meeting.

The Remote e-voting will not be allowed beyond 5 p.m. on 21" July, 2024.

meeting, can attend the AGM but are not entitled to cast their vote again.

NDR AUTO COMPONENTS LIMITED

CIN: L29304DL2019PLC347460

VIDEO CONFERENCE(VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM), E-

VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 5" AGM of the Members of NDR Auto

Components Limited will be held on Monday, 22" July, 2024 at 11:00 a.m. in

compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the

Rules made thereunder, and SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the

matter issued by Ministry of Corporate Affairs and Securities & Exchange Board

of India, to transact the businesses as set forth in the Notice of the meeting.

Members will be able to attend the meeting through VC/ OAVM a

The Notice for the AGM and Annual Reports have been sent to the members

whose email addresses are registered with the Company/ Depository

participants. The aforesaid documents are also available on the Company's

website at www.ndrauto.com and on the website of the Stock exchanges a

The Company is providing its members with the facility to exercise their right to

vote on resolutions proposed to be passed at the AGM by electronic means

(remote e-voting). The Company has engaged the services of National Securities

Depository Limited ("NSDL") as the authorized agency to provide remote e-voting

facility. Members are requested to follow the instructions comprising manner of e-

The facility of voting through electronic means will also be available at the AGM

and only those members who are present in the AGM and have not casted their

vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from

Information and instructions including for login, password and for e-voting form

part of Notice emailed to shareholders. (Note No. 18 of Notice for AGM). The sam

Date and time of commencement of remote e-voting: 18" July, 2024 at 9:00 a.m.

A person whose name appears in the Register of Members/ Beneficial Owners as

on cut-off date i.e. 15" July, 2024 shall only be entitled to avail the facility of remote

A person who becomes a member after dispatch of notice and holding shares as

on the cut-off date, i.e. 15" July, 2024 may follow the procedure as provided in

The members who have cast their vote through remote e-voting, prior to the

Practice (Membership No. FCS: 2599, CP No. 2514), and failing him Mr. Hardev

Singh, Company Secretary in Practice (Membership No FCS: 6673, CP No. 3317)

closed from Tuesday, 16" July, 2024 to Monday, 22" July, 2024, (both days

inclusive) for the purpose of Annual General Meeting and for the purpose of

determination of shareholders entitled to dividend on equity shares, if declared by

email addresses and PAN details (self-attested copy) with Beetal Financial &

Computer Services (P) Limited, Registrar and Transfer Agent/ respective

email to Mr. Bhavendra Jha, at beetal@beetalfinancial.com, official or contact at

011 29961281 at Beetal Financial and Computer Services Private Limited or send

an email at NSDL at evoting@nsdl.com or call at 022-48867000. Members may

Character Recognition) Number to the respective DPs if the shares are held in

dematerialised form, or to the Company in case the shares are held in

In case of any grievances/ gueries relating to e-voting, live webcast, you may

Members holding shares in demat/ physical form are requested to update their

as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain

10. The Board of Directors has appointed Mr. R. S. Bhatia, Company Secretary in

voting which has been given in detail in the Notice of AGM, for casting the vote.

[CIN: U40109MH2007PTC176578Petitione NOTICE OF WINDING UP ORDER By the order made by the Tribunal (National Company Law Tribunal Mumbai, Bench Court 5)

The Companies Act 2013 PCS Kunjal Dalal Authorised Representative of The petitioner

n the above matter dated 21st day of June

2024, it was ordered that the above named

company be wound up under the provisions of

FORM WIN 14 See Rule 20 of the Companies (Winding Up) Rules 2020] In the matter of Nakoda Shipyard Private Limited (A company Incorporated under the

Companies Act 1956)

Company Petition No. 110 (MB)/2021

NAKODA SHIPYARD PRIVATE LIMITED

[CIN: U35110MH2007PTC176756]Petitione NOTICE OF WINDING UP ORDER the order made by the Tribunal (National Company Law Tribunal Mumbai, Bench Court 5) in the above matter dated 21st day of June

company be wound up under the provisions of the Companies Act 2013. PCS Kunjal Dalal Dated: 28/06/2024

Authorised Representative of The petitioner

2024, it was ordered that the above named

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SHARE CERTIFICATE(S) NO(S) 237459 FOR EQUITY **SHÀRÉS** BEARING DISTINCTIVE NO(S) 8068906344 - 8068915943 OF ITC LIMITED STANDING IN THE NAME(S) OF SUDARSHAN DAGA AND ADITYA DAGA HAS/ HAVE BEEN REPORTED LOST. STOLEN AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF RESPECT THEREOF HAS BÉEN MADE TO THE COMPANY'S INVESTOR SERVICE CENTRE, ITC LIMITED 37, J L NEHRÚ ROAD, KOLKATÁ - 700071 TO WHOM OBJECTION, IF ANY AGAINST ISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATE(S) SHOULD BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF

THE PUBLIC ARE CAUTIONED

AGAINST DEALING IN ANY

MANNER WITH THESE SHARES.

NOTICE IS HEREBY GIVEN THAT

THE SHARE CERTIFICATE(S)

THIS NOTICE.

NO(S) 15621, 163935, 238603 FOR **EQUITY SHARES** BEARING DISTINCTIVE NO(S) 26377251-26388850, 3851920774-8070243814-3851938173, 8070258313 OF ITC LIMITED STANDING IN THE NAME(S) OF SHREYAAN DAGA HAS/HAVE BEEN REPORTED LOST/STOLEN AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE CERTIFICATE(S) IN RESPECT THEREOF HAS BEEN MADE TO THE COMPANY'S INVESTOR SERVICE CENTRE. ITC LIMITED 37, J L NEHRU ROAD, KOLKATA - 700071 TO WHOM OBJECTION. IF ANY, AGAINST ISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATE(S) SHOULD BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE. THE PUBLIC ARE CAUTIONED

AGAINST DEALING IN ANY

MANNER WITH THESE SHARES.



पुणे, दि.२८: पुणे महापालिकेने बाणेर-पाषाणला जोडणाऱ्या ३६ मीटर लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच नागरी समस्यांचा

बाणेर-पाषाण लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावे - चंद्रकांत पाटील

करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मंत्री पाटील

यांनी सोमेश्वरवाडी येथील आयवरी इस्टेट रस्ता, बाणेर कळमकर नाल्यावर एसटीपी प्लांट बसवणे, बालेवाडी हाय स्ट्रीट आणि वाकड पूल जोड रस्ता आदी भागात उपआयुक्त गणेश सोनवणे आदी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध

पावसकर, अधीक्षक अभियंता

अमर शिंदे, परिमंडळ क्रमांक २ चे

उपस्थित होते.

आयवरी इस्टेट-सोमेश्वरवाडी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, या ठिकाणी पदपथ, पथदिवे ही कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पुढील टप्प्याच्या कामासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने

पूर्ण करावीत. लिंक रस्त्यासाठी जागेचे अधिग्रहण, गृहनिर्माण

संस्थांची संरक्षक भिंत मागे घेणे इत्यादी कामे तातडीने करावी. पोलिसांची मद्दत घ्यावी तसेच निधीची आवश्यकता भासल्यास प्रस्ताव सादर करावा असेही पाटील म्हणाले.

भू करमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गाची स्धारित प्रतिक्षा यादी प्रसिद्ध

करमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पढ़े भरण्यासाठी ऑनलाईन परिक्षा निकालाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीआधारे पात्र ठरविलेल्या उमेदवारांमधून प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षायादी विभागातील भूमि अभिलेख कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पडताळणीमध्ये पात्र ठरविलेल्या उमेदवारांमधून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन तसेच यापूर्वी २८ एप्रिल,२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या

पुणे, दि.२८ : भूमि अभिलेख विभागाच्या भू निवड सूचि व प्रतिक्षायादीतील नेमणूक दिलेले व निवड रह्न करण्यासाठी विनंती केलेल्या उमेदवारांना प्रतिक्षायादीतून वगळण्यात आले आहे. विभागातील सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून तसेच माजी सैनिक आरक्षित रिक्त जागा त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून रिक्त भरण्याच्या अनुषंगाने सदरहु प्रतिक्षा यादी उपसंचालक भूमि अभिलेख, पुणे प्रदेश पुणे प्रादेशिक निवड समितीने कागदपत्रे व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पूणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली असल्याचे भूमि अभिलेख उपसंचालक अनिल माने यांनी

माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा - डॉ. बाबा आढाव

पुणे, दि.२८ : हमाल, कष्टकरी माथाडी कायद्याची करण्यात यावी. अन्यथा राज्यभरातील कष्टकऱ्यांकडून मंत्रालयावर येणार महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा

आढाव यांनी दिला. महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक नुकतीच पार पडली. आढाव बोलत होते. मुंबईत चार महिन्यापूर्वी केलेल्या बेमुदत उपोषणावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची

बीएलओ २४ जुलैपर्यंत मतदारांच्या घरोघरी भेटी

देऊन सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणार

मध्ये देखील सुधारणा केल्या

२४ जुलैपर्यंत मतदारांच्या एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर) असे आवाहन जिल्हाधिकारी

घरोघरी भेटी देऊन तपासणी, निश्चित केल्या आहेत. या कूमार आशीर्वाद यांनी केले

नाव नोंदणी करावी.

आयोगाच्या शिफारशीनुसार आपली नावे, फोटो, पत्ता व मतदारांच्या यादीत

न्याय मंत्रालय यांच्याद्वारा तपासून घ्यावीत. ज्यांची होत्या. या तक्रारींचा निपटारा

त्या अनुषंगाने

योग्य प्रकारे अर्हता तारखेला १८ वर्षे पूर्ण आहे. लोकसभा निवडणुकीत

जिल्ह्यातील नागरिकांनी जिवंत

विधी व इतर बाबी मतदार यादीमध्ये गेली असल्याच्याही तक्रारी

आहेत. त्यानुसार चार अर्हता जाऊन आपली नावे मतदार

तारीख (१ जानेवारी, १ यादीत नोंदवून घ्यावीत

अनेक

सोलापूर , दि.२८ : भारत अधिनियम २०२१ अन्वये

निवडणूक आयोगाने १ जुलै लोकप्रतिनिधित्व अधिनियम

२०२४ या अर्हता तारखेवर १९७० मध्ये सुधारणा केल्या

विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण मतदान नोंदणी नियम १९६०

फोटो तसेच मतदान केंद्राचे करणारे व त्यावरील सर्व

सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण नागरिकांनी मतदार म्हणून

निवडणूक

आधारित छायाचित्र मतदार आहेत.

कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यानुसार ३ हजार ५९९ बूथ

लेव्हल ऑफिसर (बीएलओ)

करणार आहेत.

भारत

पूर्तता नाही. माथाडी राज्यात अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील हमाल कष्टकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. सरकारने परिणामाना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे डॉ. आढाव यांनी सांगितले.

दुरुस्ती करून घ्यावी व ज्यां

नागरिकांची नावे मतदार

यादीमध्ये नाहीतच अशा

सर्व नागरिकांनी ऑनलाईन,

बीएलओ व मतदार नोंदणी

कार्यालय या ठिकाणी

मतदारांची

तक्रारी होत्या. या शिवाय

असताना

चंद्रपूरः संकटग्रस्त महिलांसाठी महिला निवासी संस्था आशेंचे किरण

चंद्रपूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जिजामाता महिला वर्किंग हॉस्टेल, स्वाधार शक्तिसदन निवास गृह आणि सखी वन स्टॉप सेंटर या महिला निवासी संस्था चालविण्यात येत

सखी वन स्टॉप सेंटर ही येाजना जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात राबविली जात असून सखी वन स्टॉप सेंटर अंतर्गत मोफत आश्य, वैद्यकीय सुविधा, कायदे विषयक मदत, समुपदेशन, रेरन्क्यू सुविधा, पोलिसांची मदत पुरवली जाते. सखी वन स्टॉप सेंटर येथे आश्रय दिवसांचा असतो व त्या पाच दिवसामध्ये पिडीत लाभार्थीला वरील सुविधा पुरविल्या व महिलांचे पुर्नवसन करण्याचे प्रयत्न

केला जातो. विशेष म्हणजे

पिंपरी डेअरी फार्म येथे

मुंबई पुणे रेल्वे मार्गावर

आहे. यामुळे पिपरी

गावातून निगडी दापोडी

महामार्गे हा प्रस्तावित

येणारे सर्व क्रॉसिंग बंद

अपेक्षित

स्थानिक संस्था निम्मा

असल्याने नागरिक व

स्थानिक लोकप्रतिनिधी

यासाठी रेल्वे

खर्च करणेस

रस्त्यावर

विनाअडथळा

अस्तित्वात

नागरिकांना

कॉरिडोर

आहे

आणि

तयार

हे केंद्र २४ बाय ७ सुरू असते. सोबतच महिला हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १८१ वर या सेंटरद्वारे सेवा

निवासगृह-

या योजने शक्तिसदन : जिल्ह्यात महिलांना मोफत निवास समुपदेशन सेवा प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविण्याचे होत असून जिल्ह्यातील सरस्वती शिक्षण महिला मंडळ चंद्रपूर या संस्थेद्वारे ही सेवा दिली जात आहे. कौटुर्बिक कलहाने बाधित तसेच निराशीत महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ

स्वाधार

महिला वर्किंग हॉस्टेल या योजने अंतर्गत नौकरी करणाऱ्या ਕ तांत्रिक शिक्षणासाठी चंद्रपूर शहरात राहणाऱ्या महिलांना राहण्यासाठी वस्तीगृहात माफक दरात

करून मुंबई पुणे रेल्वे

मार्गावर पिंपरी डेअरी

फार्म येथे रेल्वे मार्गावर

पूल बांधणेचे काम

१० पिअर उभारण्यात

असून लोखंडी सळई

बांधणेचे काम चालू आहे.

तसेच उर्वरित दोन

प्रगतपथावर आहे.

उत्तम सोय उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा सर्वो दय महिला मंडळ द्वारे संचलित कली जाते.

बालविकास अधिकारी कार्यालयअंतर्गत कार्यरत वरील सर्व संस्थांचा लाभ जिल्ह्यातील घेता येणार असून पिडीत, निराधार आणि कौटुंबिक महिलांना वरील ढोन्ही संस्था तर शहरात नोकरी निमित्त राहणाऱ्या महिला कर्मचारी जिजामाता महिला वर्किंग वूमन हॉस्टेल या संस्था अंतर्गत सेवा दिली जाते.

जिल्ह्यातील नागरिकांना तिनही संस्थांना भेट द्यावी आणि ओळखीत गरजू महिला

असेल तर त्यांना १८१ या महिला हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने केले आहे. पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर मी. लांबीचा रेल्वे लाईन वरील

> सही / - मे. एस.सी. लिगल्सकरि ठिकाण: कल्याण दिनांक: २९.०६.२०२४

उड्डाण पुलाचे अंतिम रेखांकन रेल्वे विभागाकडे मंजूरीसाठी

पून:श्च पाठवण्यात आलेले असून मंजुरी मिळ्याल्यानंतर सदर कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. जाहीर सुचना

येणार असून त्यापैकी वाहतूक ७ पिअरचे काम पिअर नाही. तसेच मुंबई पुणे रेल्वे कॅपसह पुर्ण झालेले

या कामांतर्गत एकूण

जाहीर सूचना आहे. ८ व्या पिअरचे फ सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ुटींगचे काम झालेले श्री समज्ञाल वेजिलाल मेहता है श्री गोरधनटास कपोल नगर, बिल्डिंग नं.१, को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी रेल्वे असून पिअर कॉलमचे काम सुरू आहे. पिअर कपोल नगर बिल्डिंग नं.१ कोहौसोलि., आचोळे रोड मजिठीया पार्क, नालासोपारा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर-४०९२०९ या सोसायटीचे सदस्य असून यांचे ९ व पिअर १० मधील र्ग्लंबच्या अनुक्रमांक ६६ ते ७० असलेले मळ भागप्रमाणपत्र क्र.१४ हरवले आहे. सोसायटीचे सदस्य यांनी दुय्यम आवश्यक स्कॅफोर्ल्डींग गागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला उभारण्यात

सोसायटी याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दावेदार*)* आक्षेपकर्ता यांच्याकडून आक्षेप/दावा असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेपबाबत आवश्यक पुरावे व दस्तावेजांसह रख्या भागप्रमाणपूर्व विकाणामात्री त्यांचे टावा/आश्रेप ु सचिव, श्री गोरधनदास कपोल नगर बिल्डिंग नं.१ कोहौसोलि. येथे लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांच्या आत पाठवावेत. जर विहित कालावधौत दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या उप-विधीनुसार दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी मुक्त ॲसेल. जर दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत तरतुदीप्रमा त्यावर व्यवहार केला जाईल.

दिनांक: २९.०६.२०२४ आशिष जे. मिश्रा (वकील उच्च न्यायालय)

पत्ता: कार्यालय क्र.२४४, रिलायबल कोहौसोलि., चंदन नाका सिग्नल आचोळे. नालासोपारा (पर्व). ता. वसर्ड. जि. पालघर-४०१२०१

निवडणूक कायदा (सुधारणा) द्रुरुस्ती असतील त्यांनी या निमित्ताने होणार आहे. पिअर व त्यामधील ४५ यांच्या मागणीचा विचार प्राथमिक शिक्षण विभाग अलर्ट, शिक्षकांसाठी बनविली नियमावली

पेपरफुटीप्रकरणी निलंबित शिक्षक जाधव प्राथमिक शिक्षण विभाग ॲलर्ट झाला शिक्षकांसाठी नियमावली बनविली आहे. गणवेशाच्या बंधनासह मोबाईल वापरावर निर्बंधाचा त्यात समावेश आहे. त्याबाबत लवकरच शिक्षकांना लेखी व बैठका घेऊन तोंडी सूचना देण्यात

दि.२८ केल्यास शिक्षकांवर कारवाई असल्याच्या प्रमाणपत्राद्वारे बेकायदा शाळेवरील त्याची नीटप्रकरणी टाकळी टें (ता. माढा) येथील शिक्षक संजय जाधव याला एटीएसने अटक केल्यानंतर त्याच्यावर कारवाई आहे. आली दरम्यान, तो लातूरमध्ये क्लास चालवायचा. त्यासाठी सहजपणे ये – जा करता यावे, यासाठी त्याने आंतरजिल्हा बदलीत टाकळी येथील शाळा निवडली.

तालुक्यात बदली मिळविली. पत्नी असल्याच्या प्रमाणपत्राची प्राधिकृत यंत्रणेकडून खातरजमा केली जाणार आहे. तर चौकशीत तो दीर्घ रजेवर गेला नसल्याची व पोटशिक्षक नेमला नसल्याचे आढळले असले

संवर्ग एकमधून अक्कलकोट गैरहजेरी याची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल मनोरञ्ग घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आदेशानुसार यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केली आहे. खासगी क्लास चालविणे तरी त्याच्याकडून लातूरमध्ये तरी त्यात काही नव्या चालवले जाणारे क्लास, नियमांचा समावेश केला नीट पेपर फुटीतील त्याचा आहे. त्याबाबत शिक्षकांना येणार आहेत. त्याचा भंग तसेच पत्नी मनोरूग्ण सहभाग आणि १२ जूनपासून लेखी व बैठका घेऊन

सूचना येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले

क्वGP Petroleums जीपी पेट्रोलियम्स लिमिटेड सीआयएन: एल२३२०१एमएच१९८३पीएलसी०३०३७२ नोंद. कार्यालय: ८०४, आकृती स्टार, एमआयडीसी सेन्ट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३.

दर.क्र.०२२-६१४८२५००, फॅक्स क्र.०२२-६१४८२५९९, ईमेल: cs.qppl@qpqlobal.com, वेबसाइट: www.gppetroleums.co.in (कंपनीच्या समभागधारकांनी लक्ष द्यावे)

प्राधिकरणाच्या खात्यात हस्तांतरण कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४ च्या तस्तुर्दीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे, वेळोवेळी सुधारित. सहवाचिता गुतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा नेयम, २०१६ नुसार ७ वर्षांकरिता न भरलेला आणि दावा न केलेला शिल्लक राहिलेला लाभांश आणि शेअर्सन स्तांतरण करण्याची तरतूद आहे, ज्याच्या संदर्भात लाभांश आयईपीएफ प्राधिकरण खात्यात सलग ७ वर्षे किंव

विषय: कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयइपीएफ)

ग्राहन अधिक काळ दावा न केलेला आहे याबाबत ही सूचना देण्यात येत आहे. न्यांचे शेअर्स आयर्डपीएफ खात्यात हस्तांतरित केले जाण्यास जबाबदार आहेत अशा विशिष्ट वैयक्तिक भागधारकां पनीने आधीच संप्रेषण पाठवले आहे. कंपनीने अशा भागधारकांची यादी कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केर आहे उदा. www.gppetroleums.co.in गुंतवणूकदार विभागांतर्गत. भागधारकांना विनंती करण्यात येते की ३० **सप्टेंबर, २०२४** पर्यंत कंपनीला संबंधित भागधारकांकडून कोणताही संप्रेषण न मिळाल्यास, आर्थिक वर्ष २०१६–१७ साठी दावा न केलेला लाभांश आयईपीएफ खात्यात दिलेल्या नियम प्रक्रियेनुसार देय तारखेपर्यंत

कपया लक्षात घ्या की. वैधानिक कालमर्यादेत आयर्डपीएफकडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या हक्क न केलेल्य . लाभांश आणि इक्रिटी समभागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही या संबंधात, कृपया लक्षात ठेवा

(१) वास्तविक स्वरूपात श्रेअर्स धारण केलेल्या सदस्यांसाठी: दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईत आणि आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जाईल. मूळ भाग प्रमाणपत्र त्यांच्या नावावर नोंदणीकृ आणि त्यांच्याकडे आहे ते आपोआप रह होईल आणि ते व्यवहार योग्य नसल्याचे मानले जाईल.

(२) डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी: त्यांचे डिमॅट खाते डिपॉझिटरीटारे कॉर्पोरे कृतीद्वारे आयईपीएफमध्ये हस्तांतरित करण्यासाठी जबाबदार असलेल्या शेअर्ससाठी जमा केले जाईल शेअरहोर्ल्डर हे लक्षात घेऊ शकतात की, आयईपीएफ खात्यात शेअर्स आणि दावा न केलेला लाभांश हस्तांतरि झाल्यास, संबंधित भागधारकांना आयईपीएफच्या <u>www.iepf.gov.in</u> वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ई-फॉम् आयर्डपीएफ-५ मध्ये ऑनलाइन अर्ज सबमिट करून आयर्डपीएफ प्राधिकरणाकडन दावा करण्याचा अधिकार आ आणि त्याच फॉर्मची वास्तविक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सहाय्यक दस्तऐवजांसह रीतसर स्वाक्षरीस

विषयावरील कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत किंवा आ**यईपीएफकडे भाग हस्तांतरण टाळण्यासाठी, संबंधि**त गधारकांना विनंती केली जाते की, त्यांनी पत्ता पुरावा म्हणून पॅन, रह केलेले धनादेश पृष्ठ आणि नवीनतग <mark>युटिलिटी बिल सारखे स्व:प्रमाणित केवायसी दस्तऐवज प्रदान करावे.</mark> कंपनीच्या आरटीएवर लाभाशाचा दाव करण्यासाठी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी–१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, दुर.:८१०८११६७६७, **ईमेलः <u>iepf.shares@linkintime.co.in</u>, वेब**ः www.linkintime.co.in.

जीपी पेट्रोलियम्स लिमिटेडकरित

कंपनी सचिव व सक्षम अधिकार

कनिका सेहगल सदान

एम.क्र.ए-३१४६६

ठिकाण: मंबर्ड देनांक: २९/०६/२०२४ रोज वाचा

माझ्या ग्राहक "AMS नगर कुबेर" को-ऑप HSG.LTD, नालासोपारा (E), चे सचिव **श्री. अमित कदम** यांच्या सूचनेनुसार, **श्रीमती. हलिमा बाबा मेया सय्यद आणि श्रीमती. रेहाना सय्यद** या उपरोक्त सोसायटीच्या संयुक्त सदस्य होत्या, ज्यांचा पत्त आचोले रोड नालासोपारा (ई) धारकाचा दहा पूर्ण भरलेला शेअर 121 ते 130 पर्यंत प्रत्येकी पन्नास रुपये आहे. वर सांगितलेल्या सोसायटीच्या इमारतीती पहिला मजला, तिथे समान वाटा आहेत पण दर्दैवाने श्रीमती. हिलमा बाबा मेया सय्यद यांचे 25 जून २०२२ रोजी कोगानेही नामांकन न करना निधन द्यान तिच्या वाट्यासाठी. परंत तिच्या हयातीत एक घोषण अंमलात आणली होती. दि. 21 मे 2021 रोजी तिने फ्लॅट कमांक- B 104 योग्य फ्लॅट कमांक- 8 च्य जागी **श्री इब्राहिम मोहम्मद युसूफ मिरधे** यांना र 10,00,000/- च्या किमतीत विकले असल्याचे नमूद केले आहे.

मी याद्वारे संबंधित कागदपत्रे आणि इतर पुराव्यांसह ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या कालावधीत वरील मालमत्तेतील मृत सदस्याचा हिस्सा आणि व्याज हस्तांतरित करण्यांसाठी वारस किंव वारस किंवा इतर दावेदारांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो. त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्यांच्य समर्थनार्थ, ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास सोसायर्ट उक्त मृत सदस्याचा हिस्सा आणि हितसंबंधित श्रृ इब्राहिम मोहम्मद युसूफ मिरधे यांच्या नावे, उपविधी अंतर्गत प्रदान केलेल्या पद्धतीने समाज व्यवहार करण्यास स्वतंत्र असेल.

बी.ए. त्रिपाठी दिनांक: २९/०६/२०२४ **अधिवक्ता आणि नोटरी** दुकान क्र. २२, न्यु शिमला शॉपिंग सेंटर, नोंदणी गर्यालयाजवळ, स्टेशन रोड, नालासोपारा (प), ता. वसई. जि. पालघर. - ४०१२०३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. आमचे अशील हे सद्निका क्र.९१०, क्षेत्रफळ ६१.ए चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ९वा मजला, विंग 'बी', जयदेव टॉवर, चारकोप जयदेव को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायर्ट लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, सीटीएस क्र.३३, गाव चारकोप, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर (''स मालमत्ता'') येथील जागेचे मालक आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळत: सदर सदनिव श्री. फरहाद भाभा यांना नोंदणी क्र.बीडीआर१(त्रा. २२६६५ (नाचा चार्या गाउँना क्रान्यावाजार २० १७२३७/२००९ धारक चारकोप जयदेव को–ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेडकडून दिनाक ११.०८.२०० रोजीचे वाटपपत्रानुसार मालकीचे होते. तद्नंतर स सदिनका १) श्रीमती सुरेखा रमेश तन्ना, २) श्री. रमेश मोरारजी तन्ना यांनी श्री. फरहाद भाभा यांच्याकडुन नोंदणी क्र.बीआरएल५-७५३/२०१४ धारक दिनांव २३.०१.२०१४ रोजीच्या विक्री करारनामानुसार खरेर्द केले होते. नंतर श्री. रमेश मोरारजी तन्ना या २०.०९.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्या कायदेशीर वारसदार आहेत. तद्नंतर सदर सोसायटीचे सदर सदिनिकेबाबत शेअर्स श्रीमती सुरेखा रमेश त्त्र यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले होते. जे चारको जयदेव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच अनक्रमांक ६६६ ते ६७० चे रु.५०/- प्रत्येकीचे पुर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सकरिता क्र.१९७ च्या धारक होत्या.

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, उपरो इस्तावेजांसह कोणताही व्यवहार करू नये. जर कोणीह . असा व्यवहार केला असल्यास किंवा करीत असल्या त्यांनी कृपया विद्यमान सूचना प्रकाशन तारखेपासून **१** दिवसात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर विक्री, भाडेपड्ड परवाना. तारण. अदलाबदल. बक्षीस. अधिभा गिरिरक्षा, ताबा, मालकीहक, कायदेशीर हक, प्रा केंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांन लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्याचे कार्यात

श्री. सी.डी. अग्रवाल, मे. एस.सी. लिगल्स, २०१ **कल्याण (प.)–४२१३०१** येथे प्रकाशन तारखेपार **५ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे अ मावी अधिकार, हक्क, हित, लाभ, दावा किंवा माग असल्यास त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत अ समजले जाईल आणि माझे अशील वर नमुद मालकांस सदर मालमत्ता विक्रीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पु करतील.

ॲड. सी.डी. अग्रवा

दिलेल्या मी परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे टायटल ची पाहणी करत आहे. माझे अशिल महानगर टेलिफोन निगम लि सदर मिळकर हस्तांतरण/विकी करू इच्छित आहेत जिचे वर्णन यात दिलेल्या परिशिष्टात केलेले आहे जर कोणतीही व्यक्ती. संस्था. कंपनी. बँक वित्तीय संस्था आणि/अथवा इतर कोणाचार्ह सदर मिळकती संबंधात कोणताही हक्क अधिकार. हितसंबंध. फायदा. दावा. हरकर्त आणि/अथवा मागण्या असल्यास किंवा विर्क टायटल, व्याज, अदलाबदल, हस्तांतरण सिक्युरिटी, गहाण, तारण, भार, लीन बक्षीस, ट्रस्ट, इजमेंट, समझोता, देखभाल, केअरटेकर, भुईभाडे, कुळ वहिवाट, ताबा वहिवाट करारनामा लेखी करार /करारनामे न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश किंवा अन्य इतर अधिकार असल्यास आपणांस विनंती करण्यात येते की त्याबाबत आपण योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह १५ दिवसांचे आत लेखी स्वरूपात खाली स्वाक्षरी केलेल्यांन कळवावे. अन्यथा असे समजण्यात येईल की सदर मिळकतीवर इतर कोणाचाही कोणताही प्रकारचा हक्क, दावा, मागणी, अधिकार किंवा हितसंबंध नाही आणि माद्ये अशिल खालील नमद केलेल्या स्थावर मिलकतीचे व्यवहार पर्ण करतील जर नोटीसच्या कालावधीनंतर कोणताही दावा प्राप्त झाल्यास तो ग्राहय धरण्यात येणार नाही आणि माझे अशिल प्रकरणी योग्य ती कारवाई करतील आणि विहार पूर्ण करतील याची कृपया नोंद घ्यावी

परिशिष्ट / मिळकतीचे वर्णन : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूल गा दोणागिरी हद्दीत सेक्टर कमांक २९ मधील टेलिफोन एक्सचेंज **भूखंड कमांक ४२ सुमारे** ६०००.०० ची. मीटर, या जमिनीचे सर्व तकडा आणि पार्सल, तालुका उरण, जिल्हा . ायगड येथे स्थित आहे.

दीक्षिता गुप्ते - वकील ऑफीस नं.३५-३६, पहिला मजला, वंडर मॉल, कापुरबावडी, ठाणे (प) - ४०० ६१० . भ्रमणध्वनी क्रमांक ९००४३८९००१

जाहिर नोटीस माम जनतेस कलविण्यात येते की आमचे सभासद कै

रमेश विट्ठल देशमुख यांच्या मालकीची सदनिका क्र 11-२०७. प्रकाश आदर्श कौ.हौ.सो.लि.. कोपर क्रॉन् ोड, शिवसेना शाळेजवळ, शास्त्रीनगर, डोंबिवली (पश्चिम जेल्हा ताणे असन त्यांचे दिनांक ०५/०५/२०२ रोजी पुणे येथे निधन झाले असून यांचे पश्चात त्य वारस त्यांची पत्नी माधवी रमेश देशमख व हर्षत नेश देशमुख असुन त्यांचा मुलगा हर्षल रमेश देशमुख गांनी सोसायटीमध्ये सदर सदनिका क्र.बी-२०। शेअर सर्टीफिवेन्ट क्र.२५ ज्याचे शेअर क्र १२१ ते १२५ त्यांच्या नावे करण्यासाठी अर्ज केट गहे. अर्ज दारांच्या आईची सदर सदनिका हर्ष रेशमुख यांच्या नावे करण्यास हरकत नाही.

ांस्था, या नोटीसीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालम असेलेल मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी ज्रण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन् ागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या रकती मागवण्यात येत आहेत. ही नोटींस प्रसिद्ध झाल्याच गरखेपासून १४ दिवसांचे आत त्यांनी आपल्या मागण्यांच । हरकतींच्या पृष्ठयर्थ् आवश्यक त्या काग्दपत्रांच्या प्रती ।न्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत होणोही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकती साव ग्राल्या नाहित तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील लमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरप नंस्थेच्या उपविधींनुसार कार्यवाही करण्याची संस्थेल ोकळीक राहिल. जर अशा कोणत्याही हक्क माग केंवा हरकती सादर झाल्या नाहित तर मयत त्याबाबर . रिथेच्या उपविधींनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारांस/हरकतदारांच ण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकर हार्यालयिन वेळेत नोटीस दिल्याच्या तारखेपास दिनांक - २९/०६/२०२४ सही /

प्रकाश आदर्श गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करीता आणि वतीने सचिव

जाहीर सुचना

माझ्या अशिलाने दिलेल्या सुचनेनुसार, मी परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे टायटल ची पाहणी करत आहे. माझे अशिल **महानगर टेलिफोन निगम लि** सदर मिळकत हस्तांतरण विक्री करू इच्छित आहेत जिचे वर्णन यात

दिलेल्या परिशिष्टात केलेले आहे जर कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी, बॅक, वित्तीय संस्था आणि/अथवा इतर कोणाचार्ह प्तदर मिळकती संबंधात कोणताही हुक्क अधिकार, हितसंबंध, फायदा, दावा, हरकर्त आणि/अथवा मागण्या असल्यास किंवा विक्री व्याज. अदलाबदल. हस्तांतरण सिक्युरिटी, गहाण, तारण, भार, लीन, बक्षीस टस्ट दर्जांट समयोता देखभाल केअरेटकर भईभाड़े कळ वहिवाट ताबा वहिवाट -करारनामा, लेखी करार/करारनामे, न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश किंवा अन्य इतर धिकार असल्यास आपणांस विनंती करण्यात पुराव्यासह १५ दिवसांचे आत लेखी स्वरूपात -खाली स्वाक्षरी केलेल्यांना कळवावे. अन्यथ असे समजण्यात येईल की सदर मिळकतीवर इतर कोणाचाही कोणताही प्रकारचा हक्त. दावा. मागणी, अधिकार किंवा हितसंबंध नाही आणि माझे अशिल खालील नमुद केलेल्या स्थावर मि ळकतीचे व्यवहार पूर्ण करतील. जर नोटीसच्य कालावधीनंतर कोणताही दावा प्राप्त झाल्यास तो ग्राहय धरण्यात येणार नाही आणि माझे अशिल प्रकरणी योग्य ती कारवाई करतील आपि यवहार पूर्ण करतील याची कृपया नोंद घ्यावी.

परिशिष्ट / मिळकतीचे वर्णन : नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा ठाणे अंतर्गत महापे गावाच्या हद्दीतील **भूखंड कमांक पी** ९२६ नावाने ओळखला जाणारा सर्व जिमनीचा तकडा क्षेत्र **८००० चोरस मीटर.** टी. टी. सी -मध्ये पडलेला, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर - ०पी नोड - कोपरखैरणे प्रभाग, इलेक्ट्रॉनिक झोन येथे भस्तित्वात आहे

दीक्षिता गुप्ते - वकील ऑफीस नं. ३५-३६, पहिला मजला, वंडर

मॉल, कापुरबावडी, ठाणे (प) - ४०० ६१०. भ्रमणध्वनी क्रमांक ९००४३८९००१

जाहीर सुचना याव्दारे तमाम जनतेस कळविण्यात येते

की माझ्या अशिलाने दिलेल्या मी परिशिष्टात वर्णन केलेल्या टागटल नी गाडागी करत आहे. माद्ये अशिल महानगर टेलिफोन निगम लि सदर मिळकत हस्तांतरण/विकी करू इच्छित आहेत जिचे वर्णन यात दिलेल्या परिशिष्टात केलेले आहे जर कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी, बॅक वित्तीय संस्था आणि/अथवा इतर कोणाचाही सदर मिळकती संबंधात कोणताही हक्क अधिकार, हितसंबंध, फायदा, दावा, हरकर्ती आणि/अथवा मागण्या असल्यास किंवा विक्री टायटल, व्याज, अदलाबदल, हस्तांतरण, सिक्यरिटी, गहाण, तारण, भार, लीन बक्षीस, ट्रस्ट, इजमेंट, समझोता, देखभाल, केअरटेकर, भुईभाडे, कुळ वहिवाट, ताबा, वहिवाट, करारनामा, लेखी करार/करारनामे, न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश किंवा अन्य इतर अधिकार असल्यास आपणांस विनंती करण्यात येते की त्याबाबत आपण योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह १५ दिवसांचे आत लेखी स्वख्यात खाली स्वाक्षरी केलेल्यांन कळवावे. अन्यथा असे समजण्यात येईल की सदर मिळकतीवर इतर कोणाचाही कोणताही प्रकारचा हक्क, दावा, मागणी, अधिकार किंवा हितसंबंध नाही आणि माझे अशिल खालील नमुद केलेल्या स्थावर मिळकतीचे व्यवहार पर्णे करतील जर नोटीसच्या कालावधीनंतर कोणताही दावा प्राप्त झाल्यास तो ग्राहय धरण्यात येणार नाही आणि माझे अशिल प्रकरणी योग्य ती कारवाई करतील आणि यवहार पूर्ण करतील याची कृपया नोंद घ्यावी.

परिशिष्ट / मिळकतींचे वर्णन : ऑफिस मॉडयल बेअरिंग क **बी - १०२** समा 9392. ४० ची. फट.. वाशी रेल्वे कमर्शिअल कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावर, नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत, **सेक्टर ३०,** वाशी रेल्वे स्टेशन, नोड- वाशी, नवी मुंबई ४०० ७०३ येथे नवी मुंबई महानगरपालिवे हद्दीत स्थित आहे.

> सही / दीक्षिता गुप्ते - वकील

ऑफीस नं.३५-३६, पहिला मजला, वंडर मॉल, कापुरबावडी, ठाणे (प) - ४०० ६१०. भ्रमणध्वनी क्रमांक ९००४३८९००१



जा.क्र.SRA/CO/OW/३३९४१/सन २०२ सहकार कक्ष, झोपुप्रा, मुंबर दिनांक: २७.०६.२०२४

-: ऑनलाईन सोडत पध्दतीने सदनिका वाटपाची सचना :-

न्यु उजाला एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भु.क्र.३२५, ३२५/१ आणि ३२६, मौजे ओशिवरा, ता. अंधेरी, न्यु लिंक रोड, बेहरामबाग, जोगेश्वरी (प.), मुंबई-४००१०२ या नोंदणीकृत संस्थेच्या पुनर्वसन इमारतीमधील निवासी सदनिकांचे सोडत पद्धतीने वितरण करण्यासाठी प्राधिकरणाकडील परिपत्रक 5.१६२/दिनांक २३.१०.२०१५ व अंशत: बदल आदेश दिनांक ३०.०६.२०२० नुसार सशुल्क (विशेष कक्ष) तथ ा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (मुंबई शहर), मुंबई यांचेकडील दिनांक २१.०६.२०२४ रोजीचे पत्रान्वर माझी प्राधिकृत अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

त्यानुसार संस्थेच्या पुनर्वसन योजनेतील सशुल्क पात्र झोपडीधारकांना पुनर्वसन इमारतीमधील एकुण १ नेवासी सदनिकांचे सोडत पद्धतीने वितरण **गुरुवार, दिनांक ०४.०७.२०२४** रोजी सकाळी १०.३० वाजता, स्थळ ग्राधिकरणाच्या कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने झूम ॲप (Zoom App) वर संगणीकृत प्रणालीद्वारे आयोजित

-: सभेचा विषय :-

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे परिपत्रक क्र.१६२/दि.२३.१०.२०१५ व ऑनलाईन पद्धतीने लॉटरी घेणेकामी अंशत: बदल आदेश दिनांक ३०.०६.२०२० नुसार ऑनलाईन झुम ॲप (Zoom App) वर सोडत पद्धतीने पुनर्वसन इमारतीमधील एकूण १९ निवासी सदनिकांचे वाटप करणे.

(एच.आर. गावडे)

प्राधिकृत अधिकारी तथ सहकारी अधिकारी (श्रेणी-२), झोपप्रा, मंबर् दिनांक: २७.०६.२०२४ टिप: सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटरीमध्ये विहित वेळेत व तारखेस सहभाग

दुसरीकडे संतांच्या छत्रछायेखाली एकवटलेला वारकरी आपल्याला मिळतो. माऊलींनी

दि.२८ सर्वांना सामावून पंढरीची वारी सुरू केली. महाराष्ट्राला धारकरी आणि वारकरी अशी मोठी परंपरा आज शेकडो वर्षे झाली आहे. एकीकडे छत्रपती ही वारी आणि वारकरी संप्रदाय जातीभेद विसरून शिवाजी महाराजांचा मावळा देवाप्रती समर्पण भावनेने विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले आहेत. ज्ञानोबा तुकोबांची ही शिकवण पाहायला ज्ञानेश्वर महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या कुठल्याही मनामनात रूजलेली आहे. जातीभेदाला थारा न देता अशा या महाराष्ट्रातील

घेत वारकरी दिंडी प्रमुख आणि मराठी पिंपरी चिंचवड

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या

वतीने वारीतील दिंडी प्रमुख, भजनी मंडळांचा गौरव

संप्रदायातील आणि भजनी मंडळांचा यथोचित आदर्श भाऊत्साहेब भोईर अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखेने घालून दिलेला आहे; ही कौतुकारपद बाब आहे, असे मत आमदार अश्विनी ग. दि. माडगूळकर सभागृह जगताप यांनी व्यक्त केले.

परिषदेच्या पिंपरी नाट्य चिंचवड शाखेच्या वतीने तुकाराम यांच्या पालखी महाराज प्रर-थान सोहळ्याच्या निमित्ताने शहरात दाखल झालेल्या **दिं**ड्यांमधील दिंडी प्रमुख तसेच भजनी मंडळाच्या प्रमुखांचा सन्मान निगडी येथे करण्यात आला.

अखिल भारतीय मराठी